

SE/CS/2025-26/11 April 28, 2025

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,

Bandra-Kurla Complex, Bandra (W),

Company Scrip Code – CHEMBOND

Mumbai – 400 051

Code: CHEMBOND

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

 $Company\ Scrip\ Code-530871$

Code No: 530871

Ref: ISIN: INE995D01025

Sub: Submission of Newspaper Advertisement – Postal Ballot Notice

Dear Sir / Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith the newspaper clippings of advertisement published in newspapers, Business Standard (English) on April 26, 2025 and Mumbai Lakshdeep (Marathi) on April 27, 2025 regarding Postal Ballot Notice of the Company.

Please take the above information on record.

Thanking You

Yours faithfully,

for Chembond Chemicals Limited

Suchita Singh

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

Notice is hereby given that the original Share Certificate Nos. 571 to 575 issued by Sion Kamgar CHS in the name of Mr. Sunil Deorukhkar, owner of Flat no 16/A, has been lost.

If the above-mentioned Share Certificate Nos. 571 to 575 are found, kindly return them to Mr. Sunil Deorukhkar at 16A/126 Sion Kamgar Chs Sion East

A duplicate Share Certificate will be issued in lieu of the lost original Share

Certificate Nos. 571 to 575 after completion of necessary formalities. Date: 26.04.2025 Mr. Sunil Deorukhkar

PROFECTUS PROFECTUS CAPITAL PRIVATE LIMITED ■ CAPITAL Registered and Corporate Office address: B/17, 4th Floor Art Guild House, Behind Phoenix Marketcity Mall, La Bahadur Shastri Marg, Kurla (West), Mumbai, 400070.

POSSESSION NOTICE

(For Immovable Property) See Rule 8(1) of SARFAESI Act & Rules

Whereas. The undersigned being the authorized officer of Profectus Canital Private Limited, Having its registered office at B-17, 4th Floor, Art Guild House, Phoenix Market City, Kurla (W), Mumbai-400070 and having branch office at Unit No. 3B-41 to 46, 3rd Floor, Phoenix Paragon Plaza, Lal Bahadur Shastri Marg, Kurla (West), Mumbai-400070, Under The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 18th October, 2022 calling upon the borrower Hotel Om Sairam (Prop. Bharat Mangaldas Patil) & Coborrower Bharat Mangaldas Patil. Manjula Mangaldas Patil, Mangaldas Kaluram Patil to repay the amount mentioned in the Notice being Rs.1,08,57,520/- (Indian Rupees One Crore Eight Lakh Fifty-Seven Thousand Five Hundred Twenty Only) outstanding as on 14.10.2022 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the following borrowers and the public in general that undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 24th April, 2025.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the Charge of Profectus Capital Private Limited for an amount Rs. 1,08,57,520/- (Indian Rupees One Crore Eight Lakh Fifty-Seven Thousand Five Hundred Twenty Only) outstanding as on 14.10.2022 and with interest thereon, all the cost and charges

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that piece and parcel of Land along with structure standing thereon. Adm. 500 Sq. Mtrs. Carpet area. Constructed on Plot of land bearing Survey No. 30. Hissa No. Part, situated at Village Bhoirgaon, Kukase, Taluka Bhiwandi & District Thane -421 302.

[See rule 100]
BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL

IN THE MATTER OF Section 271 to 273 of the Companies Act, 2013 and other applicable

provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder and the

National Company Law Tribunal Rules, 2016;

AND

IN THE MATTER OF:

CRALE FOODLINK PRIVATE LIMITED (In Liquidation),

CIN: U55201MH2006PTC164133, incorporated under the provisions of the

Companies Act, 1956 and rules made thereunder;

CP- IB/2355/MB/2018 & IB/3783/MB/2018

Advertisement of notice to creditors to prove their claim

Notice is hereby given to the creditors of the CRALE FOODLINK PRIVATE LIMITED tha

they are required to submit to the Company Liquidator proofs of their respective

debts or claims against the above-named company by delivering at the office of the

Company Liquidator on or before the 10th Day of May, 2025, or sending by post to the

Company Liquidator so as to reach him not later than the said date, an affidavir

proving the debt or claim in FORM WIN-44 with their respective names, addresses

and particulars of debt or claim, and any title to priority under section 326/327. Any

creditor who fails to submit his affidavit of proof within the time limited as aforesaid

will be excluded from the benefit of any distribution of dividend before his debt is

Any creditor who has sent in his proof, if so required by notice in writing from th

Company Liquidator, shall either in person or by his representative, attend the

investigation of such debt or claim at such time and place as shall be specified in such

notice and shall produce such further evidence of his debt or claim as may be

708, 7th Floor, Raheja Centre, Nariman Point, Mumbai City, Maharashtra ,400021 **Email:** liqcralefoodlink@gmail.com

Chembond Chemicals Limited

Email: cs@chembondindia.com | Website: www.chembondindia.com

CIN: L24100MH1975PLC018235 | **T**: (+91 22) 6264 3000 | **F**: (+91 22) 2768 1294

NOTICE OF DEMERGER RECORD DATE

Record Date for determining the shareholders of Chembond Chemicals Limited

(Demerged Company) to whom equity shares of Chembond Chemicals Specialties

imited (Resulting Company) would be allotted, pursuant to the Scheme of

Notice is hereby given that pursuant to the Order of the Hon'ble National Company Law

Tribunal, Mumbai Bench pronounced on April 7, 2025 and a certified true copy of the Formal Order received on April 22, 2025, approving the Scheme of Arrangement

providing for demerger of "CC & WT Business" of Chembond Chemicals Limited

("Demerged Company" or "Transferee Company") into Chembond Chemica Specialties Limited, a Wholly Owned Subsidiary company of the Demerged Company

"Resulting Company") and post demerger, amalgamation of Chembond Clean Wate

Technologies Limited ("Transferor Company No. 1") with the Resulting Compan ("Amalgamation – I") and amalgamation of Chembond Material Technologies Privat

Limited ("Transferor Company No. 2"), Phiroze Sethna Private Limited ("Transfero

Company No. 3"), Gramos Chemicals (India) Private Limited ("Transferor Compan

No. 4") with the Transferee Company ("Amalgamation – II") and their respective

shareholders under Sections 230 to 232 read with Section of 66 of the Companies Act

2013 ("Scheme"), the Record Date for the Demerger has been fixed on May 9, 2025 for the purpose of ascertaining the shareholders of Chembond Chemicals Limited (CCL)

who will be entitled to receive equity shares of Chembond Chemicals Specialti

Notice be and is hereby further given that the shareholders of Chembond Chemical

Limited whose names appear in the respective register of members/ register of beneficial owners as on the Demerger Record Date (ie. May 9, 2025) will be entitled for

allotment of 2 (two) fully paid-up equity share of face value of Rs 5/- each of Chembon

Chemical Specialties Limited for every 1 (One) fully paid-up equity share of face value of Rs. 5 each held in Chembond Chemicals Limited, and accordingly no fractiona

Members are requested to note that equity shares of CCSL (Resulting Company) shal

be issued only in dematerialized form in line with the applicable laws read with Clause

11.3 of the Scheme, as the Resulting Company is not permitted to issue and allot new equity shares in physical form. Attention of the physical shareholders are invited or

11.3. The equity shares to be issued by the Resulting Company shall be issued

dematerialized form to those shareholders who hold shares of the Demerger

Company in dematerialized form, into the account in which shares of the Demerged

Company are held or such other account as is intimated in writing by the shareholder

to the Demerged Company and/ or its registrar provided such intimation has bee

received by the Demerged Company and/or its registrar at least 7 (seven) days before

the Record Date. All those shareholders who hold shares of the Demerged Companie.

in physical form shall also receive the equity shares to be issued by Resulting

Company in dematerialized form provided the details of their account with the

depository participant are intimated in writing to the Demerged Company and/ or its

registrar provided such intimation has been received by the Demerged Company

and/or its registrar at least 7 (seven) days before the Record Date. If no such intimation

is received from any shareholder who holds shares of the Demerged Company is

physical form 7 (seven) days before the Record Date, or if the details furnished by any

shareholder do not permit electronic credit of the shares of the Resulting Company

then such shares shall be kept in demat suspense account which shall be operated b

the Directors of the Resulting Company for the benefit of such shareholders or shall b

dealt with as provided under the Applicable Law and will be credited to the respective

depository participants accounts of such shareholders as and when the details o

such shareholder's account with the depository participant are intimated in writing to

the Resulting Company, as per the Applicable Law, till then physical shareholders wil

The equity shares, which would be allotted by CCSL, are proposed to be listed with BSI

Limited ("BSE") and National Stock Exchanges of India Limited ("NSE"), subject to the

Notice of Demerger Record Date is also available on the website of the Company a

https://<u>www.chembondindia.com</u> and the website of the Stock Exchanges viz. BSE at

share is required to be issued by Chembond Chemical Specialties Limited

Clause 11.3 of the Scheme, which is reproduced as under:

be shown as beneficiaries in the demat suspense account.

www.bseindia.com and NSE at www.nseindia.com

applicable regulations

Place: Navi Mumbai

Date: April 25, 2025

EL-71. Chembond Centre.

MIDC, Mahape, Navi Mumbai - 400710

proved, or, as the case may be, from objecting to such distribution.

Dated this 26th day of April 2025.

Limited (CCSL).

Place : Thane Maharashtra Date : 24/04/2025

Authorised Signatory PROFECTUS CAPITAL PRIVATE LIMITED

SD/

Company Liquidator

CRALE FOODLINK PRIVATE LIMITED

lavanti Lal Jain

PUBLIC NOTICE

It is informed that, Shri. Prabhakar B. Malap, NNND Agent (Pigmy Agent) has been Resigned on 24.12.2024

Any dues pending with Late Shri. Prabhakar B. Malap, NNND Agent (Pigmy Agent) with regard to NNND collection, may contact Canara Bank, Malad East Branch (DP 15021), Chief Manager, Contact No. 8762087360 Address of the Bank - Canara Bank. 22. Jay Shiyam Building, Ground Floor, Subhash Lane, Malad East, Mumbai - 400097 within 30 days of Publication of this Notice. If any claim arises, it should be brought to the notice of the Bank within 30 days from the Public Notice and No claim will be entertained after the expiry of the stipulated period.

Date: 26.04.2025 Chief Manager, Place : Mumbai Canara Bank

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificates of ORIENT ABRASIVES LIMITED (Now ORIENT CERATECH LIMITED) vide Folio Number S0810 bearing Certificate Numbers 2631 & 52111 and Distinctive Numbers 31778231 to 31779230 (1000 Shares), 86291719 to 36292718 (1000 Shares), totaling 2000 shares, of the Face Value of Rs.1/- each, standing in the name (s) of SHROFF VIBHA CHANDRAKANT (Maiden Name), now VIBHA VIJAY PAREKH have een lost or mislaid and the undersigned has / have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, M/s. Skyline Financial Services Pvt. Ltd, D-153-A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi, Delhi, 110020 within One Month from this date else the company will proceed to issue Duplicate Certificate(s). Name of Shareholder

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificates of ORIENT REFRACTORIES LIMITED (Now RHI MAGNESITA LIMITED) vide Folio Number S0810 bearing Certificate number 3262 and **Distinctive numbers** 3262449 to 3264448, totaling **2000** shares, of the Face Value of Rs.1/- each, standing in the name (s) of SHROFF VIBHA CHANDRAKANT (Maiden Name), now VIBHA VIJAY PAREKH have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, M/s. Skyline Financial Services Pvt. Ltd., D-153-A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi, Delhi,110020 within One Month from this date else the company will proceed to issue Duplicate Certificate(s). ame of Shareholder VIBHA VIJAY PAREKH

CFM ASSET RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

VIBHA VIJAY PAREKH



Notice u/s.13(8) of SARFAESI Act, 2002

1. M/s Z.S.K. Textiles - Borrower Prop. Mr. Shaikh Mohd Zulfikar Mohd Mukhtar. Surve No 41/1 & 42/3, At. Karivali Village, Bhiwandi, Dist. Thane 421302. 2. Mr. Mudassir Ahmad Noor Mohd Shaikh – Guarantor R. No. 1, 387, Kehsav Manzil

Roshan Baug, Narpoli, Bhiwandi, Dist. Thane 421302. 3. Mr. Khan Asifali Noorullain - Guarantor, 501, 46, 2nd Floor, Navjeevan Building,

Shastri Nagar, Near Makka Masjid, Taluka Bhiwandi, Dist. Thane 421302. 4. Mr. Shaikh Mohd Zulfikar Mohd Mukhtar - Mortgagor, Flat No. 203/A, Raza Complex

Dargah Road, Bhiwandi, Dist. Thane-421302. Sir/Madam.

Ref:- Redemption of debt u/s.13(8) of the SARFAESI Act 2002.

1. That the undersigned being the Authorised Officer of CFM Asset Reconstruction Pvt. Ltd is exercising the powers vested under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & The Security Interest (Enforcement) Rules, 2002 hereby gives you this notice as under

2. That the under signed is like to state that as all the above named noticee has committed default in making payment of the outstanding dues aggregating Rs.78,92,445.19 (Rupees Seventy Eight Lakh Ninety Two Thousand Four Hundred Forty Five and Paise Nineteen only) as on 31.08.2018 with further interest thereon from 01.09.2018 in respect of the advance granted by Assignor bank i.e. GP Parsik Sahakari Bank Ltd. to M/s. Z.S.K. Textiles through its proprietor Mr. Shaikh Mohd Zulfikar Mohd Mukhtar hereinafter mentioned to as Borrower" and Mr. Mudassir Ahmad Noor Mohd Shaikh & Mr. Khan Asifali Noorulla hereinafter mentioned to as "Guarantors" and Mr. Shaikh Mohd Zulfikar Mohd Mukhtar hereinafter mentioned to as Mortgagor has not paid outstanding amount within the stipulated period of 60 days, as mentioned in the Demand Notice dated 26.09.2018 under section 13(2) read with Security Interest (Enforcement) Rules, 2002, the Authorised Officer of the Bank ha taken physical possession of the below mentioned secured assets on 14.12.2018.

3. That the undersigned hereby inform you by this notice that the undersigned shall put the mmovable secured assets described herein below for sale by inviting tenders from the public and holding public E-Auction on the basis of "As is where is", "As is what is", "whatever there is" and "Without Recourse". if you fail to pay amount mentioned hereinbelow within the period of 30 days from the date of receipt of this notice

4. That the Borrower/Mortgagor & Guarantors are invited u/s. S.13(8) of the said Act, in respect of time available to redeem the mortgage in respect of the secured asset by payment of the total outstanding dues. The undersigned hereby call upon all Noticee jointly and severally to pay the outstanding amount of Rs. 1,70,25,331.80/- (Rupees One Crore Seventy Lakh Twenty-Five Thousand Three Hundred Thirty-One and Paise Eighty only) as on 31.03.2025 with future interest thereon from 01.04.2025 at the contractual rate together with incidental expenses, costs, charges, etc. till the date of payment and/or realization there of and discharge entire loan liability within the time mentioned above i.e. 30 days from the date of receipt of this notice in the subject matter loan account.

DESCRIPTION OF SECURED PROPERTY

Land Bearing Survey No.42, Hissa No.1 And Survey No.42, Hissa No.3 Area Admeasuring About 317.72 Sq. Mtrs And Power Loom Shed Constructed Thereon Having Area Admeasuring 3420 Sq. Ft Lying Being And Situated At Mouje Karivali, Taluka Bhiwandi, Dist. Thane Belonging To Mr. Mohd Zulfikar Mohd Mukhtar Shaikh Prop. Z. S. K. Textile.

Sd/- Authorised Office Date: - 24.04.2025 For CFM Asset Reconstruction Pvt. Ltd.

CFM ASSET RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

`⊢N ‰ CIN: U67100GJ2015PTC083994

Registered Office; Block No. A/1003, West Gate, Near Ymca Club, Sur No. 835/1+3, S. G. Highway, Makarba, Ahmedabad – 380051. Corporate Office: 1st Floor, Wakefield House, Sprott Road, Ballard Estate, Mumbai-400038. Notice u/s.13(8) of SARFAESI Act, 2002

Naresh Babulal Bhanushali - Borrower / Mortgagor, A/505, Prabhuramchandi partment, House No. 586 & 587, Bankode, Sec. 12E, KoparKhairne, Navi Mumbai-40070 . Mrs. Nisha Naresh Bhanushali, Co-Borrower/Mortgagor, A/505, Prabhuramchand Apartment, House No. 586 & 587, Bankode, Sec. 12E, KoparKhairne, Navi Mumbai-400709 Mr. Gitesh Babulal Bhanushali- Guarantor, A/505, Prabhuramchandra Apartme louse No. 586 & 587, Bankode, Sec. 12E, KoparKhairne, Navi Mumbai-400709.

. Mr. Kailash Shankarlal Bhanushali -Guarantor, B/804, Nishad Building, Kalpangri, Opp /aishali Nagar, Bus Stop, Mulund (W), Mumbai-400081.

Ref:- Redemption of debt u/s.13(8) of the SARFAESI Act 2002.

 That the undersigned being the Authorised Signatory of CFM Asset Reconstruction Pvt. Ltd is exercising the powers vested under the Securitisation and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & The Security Interest (Enforceme Rules, 2002 hereby gives you this notice as under

2. That the undersigned is like to state that as all the above named noticee has commi efault in making payment of the outstanding dues aggregating Rs.75,88,188/- (Rupe Seventy-Five Lakh Eighty-Eight Thousand One Hundred and Eighty-Eight only) as o 30.11.2017 with further interest thereon from 01.12.2017 in respect of the advance granter by Assignor bank i.e. GP Parsik Sahakari Bank Ltd. to 1. **Mr. Naresh Babulal Bhanushali 2** Mrs. Nisha Naresh Bhanushali hereinafter mentioned to as "Borrower", and Mr. Gites Babulal Bhanushali and Mr. Kailash Shankarlal Bhanushali hereinafter mentioned to as "Guarantors" had not paid outstanding amount within the stipulated period of 60 days, as mentioned in the Demand Notice dated 20.12.2017 under section 13(2) read with Security Interest (Enforcement) Rules. 2002. the Authorised Officer of the Bank has taken physical sion of the below mentioned secured assets on 15.02.2020.

3. That the undersigned hereby inform you by this notice that the undersigned shall put the mmovable secured assets described herein below for sale by inviting tenders from the public and holding public E-Auction/ Private Treaty on the basis of "As is where is". "As is what s", "whatever there is" and "Without Recourse", if you fail to pay amount mentioned ereinbelow within the period of 30 days from the date of receipt of this notice.

4. That the Borrower/Mortgagor & Guarantors are invited u/s. S.13(8) of the said Act, i respect of time available to redeem the mortgage in respect of the secured asset by payment of the total outstanding dues. The undersigned hereby call upon all Noticee jointly and severally to pay the outstanding amount of Rs.1,80,60,437.76 (Rupees One Crore Eighty Lakh Sixty Thousand Four hundred Thirty-Seven and Paise Seventy-Six Only) as on 28.02.2025 with future interest thereon from 01.03.2025 at the contractual rate togethe with incidental expenses, costs, charges, etc. till the date of payment and/or realization there of and discharge entire loan liability within the time mentioned above i.e. 30 days from the date of receipt of this notice in the subject matter loan account.

DESCRIPTION OF SECURED PROPERTY

 Shop No. 1, Ground Floor, area admeasuring about 356.39 Sq.ft Built-up area (33.11 sq mtrs), in the building known as "KANA' G RESIDENCY", situated at Plot No. A/54, Sector 16 Ulwe, Taluka Panyel, Dist, Raigad, Navi Mumbai, Shop No.3, Ground Floor, area admeasuring about 398.37 Sq.ft Built-up area (37.01 sqmtrs), in the building known as "KANA' G RESIDENCY", situated at Plot No. A 54, Sector 16, Ulwe, Taluka Panvel, Dist.Raigad, Navi Mumbai.

Sd/- Authorised Office

For CFM Asset Reconstruction Pvt. Ltd Date: - 24.04.2025

NOTICE OF LOSS OF SHARES OF THE GREAT EASTERN SHIPPING COMPANY LIMITED

Ocean House 134/A, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400018 Notice is hereby given that the following share certificates have been eported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate

certificates in lieu thereof, in due course. Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof

Name of the holder(s)	Folio No.	No. of shares (Re.10/-f.v)	Certificate No.(s)	Distinctive No.(s)
Niranjan Chimanilal Mehta / Susmita Niranjan Mehta	N08386	3261	232190	151336334 - 151339594

Place : Mumbai. Niranian Chimanilal Mehta Date: 26/04/2025 Susmita Niranian Mehta

OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER

Road Construction Department, Road Division, Daltongania **e-Procurement Notice**

Ref No.-1/RCD/Daltongani/2025-26/ 46

l	Dated:-24.04.2025					
	1.	Name of Work	Construction of Bridge/High Level Bridge at Ch 16.00 Km of Patan -Daltonganj (Bairiya Chowk to Saguna More) Road for the year 2025-26.			
	2.	Estimated Cost	Rs. 10,20,46,031.00 (Rupees Ten Crore Twenty Lacs Forty Six Thousand Thirty One) Only.			
	3.	Bid Security (Amount)	Rs. 10,20,500.00 (Rupees Ten Lacs Twenty Thousand Five Hundred) Only.			
•	4.	Time of Completion	18 Months			
	5.	Date of Publication of Tender on Website	08.05.2025, 10:30 AM			
	6.	Last Date/Time of Online Bid Submission	29.05.2025, 12:00 Noon			
	7.	Date and Time of Bid opening	30.05.2025, 12.30 PM			
	8.	Bid (Tender Fee & EMD) Submission Address	Cost of bidding document (for a non refundable fee) & Bid security as indicated shall be payable online through http://jharkhandtenders.gov.in			
	9.	Name & address of officer Inviting tender	Executive Engineer, R.C.D., Road Division, Daltonganj.06562—225019			
l	10.	E-mail Id	eercdmedini-jhr@nic.in			

Note: Estimated amount may vary. For further details can be seen on website http://jharkhand tenders.gov.in

Executive Engineer Road Construction Department PR 351028 Road(25-26)D Road Division, Daltonganj.

0651-2401010

11. Helpline number of e

Procurement cell

UNITY Small Finance Bank

NOTICE TO LOCKER HOLDERS

DEFAULTERS IN PAYMENT OF RENT ON LOCKER This is for the information of valued patrons who have taken lockers on rent at various branches of the Bank and have not paid the rent, as on date. Notices have been sent, as per the Bank's guidelines, to the renters of the lockers at their recorded addresses but no responses have been received. By way of this notice, a final intrination is given to all the persons named below for contacting the branch and clearing the rent due to the bank within a period of 15 days. In case of a failure to comply with the same, the bank will proceed to break open the locker at the cost, risk and responsibility of the renters of the lockers, and will exercise its right of lien on inventory for recovery of outstanding rent, costs and other charges.

Details of Locker Holders and Bank Branch as detailed below:

No. 2, Maqba Heights, Pali Mala Rd, near Magnolia Bakery, Bandra West,
 Mumbai Maharashtra 400050

Address of Locker Holder	Rent due date
8 Gulati Niwas, 14Th Road, Khar Mumbai - 400052.	11-06-2019
402, 419, Uttam Niwas Chs, Nr Agarwal Nursing Home, 14th Road, Bandra West, Mumbai - 400050	20-11-2020
Shop No. 2 Dheeraj Arcade, New Adarsh Nagar Pali Naka, Bandra West, Mumbai - 400050.	21-12-2021
46/1, Chadha Niwas, 18Th Rd, North Avenue, Santacruz West, Mumbai - 400054.	05-06-2020
716, Pioneer House, 12 Road 2Nd Floor Khar, Mumbai - 400052.	13-03-2020
1/4 Mahalaxmi Society, 120 Manmala Tank Road, Matunga West, Mumbai - 400016.	10-02-2022
	8 Gulati Niwas, 14Th Road, Khar Mumbai - 400052. 402, 419, Uttam Niwas Chs, Nr. Agarwal Nursing Home, 14th Road, Bandra West, Mumbai - 400050 Shop No. 2 Dheeraj Arcade, New Adarsh Nagar Pali Naka, Bandra West, Mumbai - 400050. 46/1, Chadha Niwas, 18Th Rd, North Avenue, Santacruz West, Mumbai - 400054. 716, Pioneer House, 12 Road 2Nd Floor Khar, Mumbai - 400052.

Contact Address: Office No. 501, 5th Floor, M Baria Space, Tirupati Nagar, Phase-II, Bolir Virar West, Taluka Vasai, Dist Palghar- 401303.

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)
(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002

Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Hero Housing Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2012 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Securit Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notices as mentioned below calling upon the Borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said Rules.

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Hero Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs of the form of the property of the form of the form.

etc. from date mentioned below. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act. in respeof time available, to redeem the secured assets

.oan	Name of Obligor(s)/	Date of Demand	Date of Possession			
Account	Legal Heir(s)/Legal	Notice/ Amount as	(Constructive/			
lo.	Representative(s)	per Demand Notice	Physical)			
IHFVRRHOU24000050766	Sandeep Kumar Dubey,	16/01/2025	22/04/2025			
	Kirti Sandeep Dubey	Rs. 21,25,821/- as	(Symbolic)			
IHFVRRIPL24000051759		on 16/01/2025				
Description of Secured Assets/Immovable Properties: All that piece and parcel of Flat No. 303,						
on 3rd Floor, Admeasuring 39.40 Sq.mtr (as Per Rera Act), Building No.1, Type-A, in Complex Known						

as 'Sai Aashirwad' on Land Bearing Survey No. 414/1, 414/2, 413/3, 924, And 827 /3 (P), Plot No. 20 Situated at Village- Mahim, Taluka & Dist- Palghar, Maharashtra-401404. Date: - 26.04.2025 Sd/- Authorised Office

For Hero Housing Finance Limited Place: - Palghar

PUBLIC NOTICE

Mrs. Nutan Pratik Jain has misplaced

the original Deed of Transfer for Flat

No. 1501, 15th Floor, Orbit Eternia

N.M. Joshi Marg, Lower Parel

Mumbai – 400013. A police complaint

has been filed at N.M. Joshi Marg

Police Station on 09.04.2025

recorded under Lost Report No.

44830/2025. Anyone having any

claim, right, or objection regarding the

said document or property is

requested to submit the same with

supporting evidence within 15 days

from the date of this notice at

TENDER NOTICE

Sealed Item Rate tenders are

invited for Civil & Structural

Repairs, Waterproofing,

Plumbing, Painting &

Miscellaneous Work of

AMBA SMRUTI

CHSL

Maharana Pratap Road,

Narayan Nagar, Bhayander (West)

Thane - 401101.

Tender forms are available from

VERSATILE CONSULTING

ENGINEERS

230/250, Arun House, Ground floor

RSC-46, Gorai-2, Borivali (West),

Mumbai - 400 091.

from- 26/04/2025 to 30/04/2025

Time:- 11.00 a.m to 5.00 p.m

Tel: 9920115458/9029869000

ost of tender document Rs. 3,000/

payable by Pay Order/Cash.

nutan jain h@yahoo.com

Chembond Chemicals Limited EL-71, Chembond Centre,

MIDC, Mahape, Navi Mumbai - 400710

Email: cs@chembondindia.com | Website: www.chembondindia.com CIN: L24100MH1975PLC018235 | T: (+91 22) 6264 3000 | F: (+91 22) 2768 1294

NOTICE OF POSTAL BALLOT Notice is hereby given pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013 ("the Act") and other applicable provisions, if any, of the Act read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") and General Circular Nos.14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 09/2023 dated September 25, 2023 and various subsequer circulars issued in this regard, the latest being Circular No. 9/2024 dated September 19, 2024 (collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 ("SEBI"/"the Listing Regulations") and Secretarial Standardissued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), each as amended he Company has sent Postal Ballot Notice in electronic mode (by email) on Friday, Apr 25, 2025 to Members whose email IDs are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent/Depository Participant(s) as on Friday, April 18, 2025 ("Cut-off date") for seeking approval of the Members of the Company by Postal Ballot, including voting by electronic means, for the matters as set out in the Postal Ballot Notice date March 22, 2025.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited "NSDL") for the purpose of providing e-voting facility to all its Members. which shall commence from Monday, April 28, 2025 at (09:00 hours IST) and shall end on Tuesday, May 27, 2025 (17:00 hours IST). The e-voting facility shall be disabled by NSDL for voting thereafter

The Board of Directors of the Company has appointed Mr. Virendra G. Bhatt, Practising Company Secretary (ACS: 1157, CP: 124) and failing him, Mrs. Indumati Zaveri (ACS: 2209, CP: 7245) Practising Company Secretary as the Scrutinizer for conducting the Postal Ballot and e-voting process thereto in accordance with the provisions of the Act and the Rules made thereunder in a fair and transparent manner. Members desiring to exercise their vote by e-voting are requested to carefully read the instructions provided in the Notes annexed to this Postal Ballot Notice and record your Assent (For) or Dissent Against) by means of e-voting before (17.00 hours IST) on Tuesday, May 27, 2025 t be eligible for being considered

A person whose email id is not registered with the Company can obtain login credentials by writing an e-mail to cs@chembondindia.com alongwith the supporting documents as mentioned in the notice. The Postal Ballot Notice can also be downloaded from the Company's website www.chembondindia.com or

Upon completion of the scrutiny of the votes cast, the Scrutinizer will submit his report to the Chairman or any Director or Company Secretary of the Company. The results of the Postal Ballot shall be declared on or before Thursday, May 29, 2025 and will be displayed on the website of the Company viz. www.chembondindia.com. and shall be ntimated to BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE"), where the Equity Shares of the Company are listed.

For any queries/grievances regarding e-voting, the Members may refer the Frequentl Asked Questions ('FAQs') and NSDL e-voting manual available at evoting@nsdl.co.in under Help section or may contact: Mr. Sanjeev Yadav – Assistant Manager at NSDL at Trade World – A Wing, Kamala Mills Compound Lower Parel, Mumbai - 400013, email evoting@nsdl.co.in or write an e-mail to Compliance Officer of the Company a cs@chembondindia.com.

For CHEMBOND CHEMICALS LTD

Place: Navi Mumbai Date: April 25, 2025

Suchita Singh Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public that

we are investigating the right, title and interest of Mithalal Borana Family Trust, a Private Family Trust, having its registered office at Juction of J.S.D. Road nd N. S. Road, Mulund West, Mumbai 400080, Maharashtra, India ("Owner") t All those pieces and parcels of nor agricultural land, more particularly described in detail in the Schedul nereunder written. ("said Property"). All persons having any objection and/o

claim to any right, title, share, claim o interest in respect of the said Property mor particularly described in the Schedule nereunder written or any part thereof, by way of sale, exchange, assignment, lease sub-lease, tenancy, leave and license, right of occupation, mortgage, grant of levelopment rights, FSI consumption lispendens, inheritance, family arrangement/settlement, gift, lien, charge, naintenance, easement, trust, possession loans, advances, injunction or any other attachment or under any decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority of arbitration, right of prescription or preemption or encumbrance or otherwise whatsoever nature, are hereby required to make the same known by a notice in writing along with documentary evidence in support of the same to the undersigned at the address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication nereof, failing which, the claim and/or objection, if any, of such person/s will be considered to have been waived, released relinguished and/or abandoned

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Description of the said Property All those pieces and parcels of no

agricultural land admeasuring about 1839.5 sq. mts. or thereabouts (as per Property register cards 1440 sq.mtrs.) and bearing Plot no. 532 of Survey no. 1000, having CTS no. 787-F, of Village Mulund, Taluka Kurla Mumbai Subarban District Iving being and situate at Junction of J.S.D. Road and N.S. Road, Mulund West, Mumbai - 400080 Dated this 26th day of April, 2025. sd/-

Jatin Lalwani - Partner J B Laalwani & Co. Advocates & Attorneys 903, 360 Degree Business Park, L.B.S.Road, next to Rmall,

Mulund West, Mumbai - 400080

(Non Refundable) **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that our Clien MR. MUKESHKUMAR G. TANDAN is the owner of the below scheduled property. member of SHRI GAIWADI CO OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. and holds 5 (five) shares of Rs. 50/- each embodied in Share Certificate No. 60 bearing Distinctive Nos. 296 to 300 (both

MR. MUKESHKUMAR G. TANDAN is not

in possession of the original title documents of the below scheduled property except for the Share Certificates issued by SHRI GAIWADI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. The said original title documents are los and misplaced and not traceable and to that respect he has lodged a Missing Complaint of it on dt.24/04/2025 a GAONDEVI Police Station and it is registered vide Lost Report No.51415

All/any person/s having any claims against, to or in respect of said property by way of inheritance, mortgage, possession sale, gift, lease, charge, trust, tenancy maintenance, easements or any attachments /charge under any statutor laws or otherwise howsoever, are equested to make the same known in writing to the undersigned along with supporting documentary evidence, within a period of fifteen days from the date of publication hereof, failing which such claim/s shall be deemed to have beer

DESCRIPTION OF PROPERTY SHOP NO. 51 ON SECOND FLOOR ADMEASURING ABOUT 140 SQ. FEET BUILT-UP AREA IN THE BUILDING KNOWN AS "SHRI GAIWADI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. REGD. NO. BOM / HSG / 1778 dated 17 07-1968 SITUATED AT GAIWAD SADAN, 147, DR. VIEGAS STREET, MUMBAI - 400002 STANDING ON PLOT OF LAND BEARING C.T.S. 787 BHULESHWAR DIVISION AND ASSESSED BY "C" WARD OF MUNICIPAL CORPORATION OF

GREATER MUMBAI. Date: 26.04.2025

S. V. SHAH & CO. Office No. 201, 2nd Floor, Earth Vintage Senapati Bapat Marg, Dadar West, Mumbai - 400028



Corporate Office: Unit No. 1117 & 1118, 11th Floor, World Trade Tower, Sector 16, Noida, Uttar Pradesh - 201 301 DEMAND NOTICE

ROHA HOUSING FINANCE PRIVATE LIMITED

NOTICE TO BORROWER UNDER SECTION 13 (2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002. NOTICE is hereby given that the following borrower/s who have availed loan from **Roha Housing Finance Private Limited**

(RHFPL) have failed to pay Equated Monthly Installments (EMIs) of their loan to RHFPL and that their loan account has been classified as Non-performing Asset as per the guidelines issued by National Housing Bank. The borrower(s) have provided v/ies to BHEPL the details of which are described herei

S	. Name of the Borrower(s) / Co-Borrower (s)/	Demand Notice	Description of secured asset(s)					
re ar in	of Financial Assets and enforcement of Security Interest Act, 2002 (the SARFAESI Act). If the following borrower(s) fail to repay the outstanding dues indicated against their names within 60 (Sixty) days of this notice, the undersigned will exercise any one or more of the powers conferred on the Secured Creditor under sub-section (4) of Section 13 of the SARFAESI Act, including power to take possession of the property/ies and sell the same. The public in general is advised not to deal with property/ies described here below.							
as cr	e amounts outstanding and payable by the borrower/s to RHFPL swell as the public in general are hereby informed that the undersited editor has initiated action against the following borrower(s) under the special payable for the special payable fo	signed being the Aut er the provisions of	indicated here below. The borrower(s) thorized Officer of RHFPL, the secured the Securitization and Reconstruction					

).	Name of the Borrower(s) / Co-Borrower (s)/ Loan A/c No./ Branch	Demand Notice Date & Amount	(immovable property/ies)
	LAN: LAPADGLPCM000005013277 / Branch: Padgha 1. Rajan Magan Dhole (Borrower)	15-04-2025	All that part and parcel of the property bearing Property Address
	2. Ashwini Ramesh Bhere (Co-Borrower)	&	Shop No.06, Ground Floor, Area
	Both Add: Flat No.102 B Wing First Flower, Sai Vision, Thane,	₹ 15.25.476/-	Admeasuring 334 Sq. Ft., wing A, Sa
	Maharashtra- 421601	, , , , , , , , , , , , , , , , , , , ,	Vision, House No.2171/A-6, S.No
	Both Add: Gala No.06 Sai Vision, Asangaon Station Road,		104/3/4/5PT./ 5PT./7/8, Village
	Thane, Maharashtra- 421601		Asangaon, Tal. Shahpur, Dist. Thane
	Both Add: Shop No.06, Ground Floor, Area Admeasuring 334		Thane, Maharashtra, 421601
	Sq. Ft. wing A, Sai Vision, House No.2171/A-6, S.No.		

Sd/- Authorised Officer **Roha Housing Finance Private Limited**

For CHEMBOND CHEMICALS LTD

Company Secretary & Compliance Office

Suchita Singh

M.no. A43837





















104/3/4/5PT./ 5PT./7/8, Village Asangaon, Tal. Shahpur, Dist.

Thane, Thane, Maharashtra- 421601

Place · Maharashtra

Date: 26.04.2025

मराठी भाषिकांचे कैवारी परदेशात फोटोग्राफी करण्यात मग्न – संजय निरुपम

मुंबई,दि.२६ : पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात शोकाकुल वातावरण असताना मराठी भाषिकांचे कैवारी म्हणवणारे ढोंगी राजकारणी कुटुंबासह परदेशात फोटोग्राफी करण्यात मग्न आहेत, असा हल्लाबोल शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरूपम यांनी उबाठावर केला. उबाठाने महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत

कोणतीही संवेदना व्यक्त केली नाही. त्याचबरोबर केंद्र सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला त्यांनी पाठ फिरवली, अशी टीका निरूपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरूपम पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठी पर्यटकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून गेले. मात्र मराठींचे कैवारी म्हणणारे ढोंगी राजकारणी मात्र यूरोपात कौटूंबिक सहलीसाठी गेले आहेत, अशी खोचक टीका निरूपम यांनी उबाठावर केली त्यांची आवड वाइल्डलाईफ फोटोग्राफी, ट्ररिझम असून ते परदेशी खाद्यपदार्थ खाण्यात मग्न आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील पर्यटकांबद्दल संवेदना व्यक्त करण्यात वेळ मिळाला नाही, याकडे निरूपम यांनी लक्ष वेधले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना यावेळी निरूपम यांनी शद्धांजली अर्पण केली. ते पुढे म्हणाले की, काश्मीरमध्ये महाराष्ट्राचे जवळपास २०००

पर्यटक थांबलेले

आहेत. महायुती

सरकारकडून

त्यांना परत

आणण्याचे

सुरू झाले.

शिवसेनेकडून

एअरलाईन्स

प्रत्येकी दोन

फेऱ्या झाल्या.

आणि अकासा

एअरलाईन्सकडून

प्रयत्न

न्यायालय कक्ष क्र.८११ मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालय संक्षिप्त दावा क्र.२३/२०२० (दिवाणी प्रक्रिया सांकेताकाचे कलम

साक्षप्त दावा क्र.२३/२०२० (दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कलम ओ व्ही आर, २०(१-ए) अन्वये) तक्रार सादर: २१.१२.२०१८;

तक्रार दाखल: 0२.0१.२0२0;

दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७, नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स. युनियन बँक ऑफ इंडिया (ई-कॉपोरेशन बँक), बॉकिंग कंपनीज (उपक्रमाचे प्राप्ती व हस्तांतर) कायदा १९८० अन्वये स्थापन झालेली बँक, यांचे क्षेत्रिय कार्यालय-युनियन बँक इमारत, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, ५२०, मांगीरीश इमारत, तळमवला, एल.जे. रोड क्रांस, माहिम, मुंबई-४०००१६, शाखा व्यवस्थापक श्री. नुरूल हक श्रेख, वय ४१ वर्ष यांचे मार्फत.फिर्यांदी

श्री. नईम शहनवाझ शेख, वयः वर्ष, व्यवसायः व्यापार, पताः गुलशन ए बधदाद मस्जिद, ए सेक्टर, एच २ लाईन, खोली क्र.२४, चीताकॅम्प, ट्रॉम्बे, मुंबई-४००८८.

त्रात, श्री. नईम शहनवाझ शेख वरनामित प्रतिवादी

(न्यायालय कक्ष क्र.८१ एच.एच.जे. श्री. संग्राम एस शिंदे यांच्या अध्यक्षतेत दिनांक २७.०२.२०२५ रोजीच्या आदेशानुसार) ज्याअर्थी वरनामित फिर्योदींनी दिवाणी प्रक्रिया १९०४

। सांकेतकाताचे आदेश ३७ चे नियम २ अन्व

प्रतिवादी विरोधात न्यायालयात दावा दाखल केल

आहे. फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

अ. असे की, 'प्रकरण आय' अर्थात दाज्याच्य तपशिलानुसार संपुर्ण परतफेड -यायीक तारखेपासून तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायीक निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपासून १३% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज तसेच दिनांक ११.१२.२०१८ रोजी देय थकबाक रक्कम रु.७०,१६०/ – (रुपये सत्तर हजार एकशे साठ फक्त) ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश

- देण्यात यावेत. ब. सदर न्यायालयाने निवाडा देण्यापुर्वी जमीचा आदेश द्यावा आणि प्रतिवादींचे थकवाकी रकम पुर्णपणे वसुलीसाठी वसुली प्रक्रिया करण्यास प्रतिवादींची मालमत्ता अधिभारीत करावी.
- त्रातवादाचा मालमता आवमारात करावा. क. असे की, दाव्याचे संपुर्ण शुल्क भरणा करण्याचे प्रतिवादींना आदेश द्यावेत.
- ड. असे की, प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुसार अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे.

तुम्हाला येथे समन्स देण्यात येत आहे की, सदर सूचना सेवेपासून १० दिवसांत तुम्ही यावेळी व्यक्तिशः किंवा तुमच्याद्वारे दिलेले विकलानामा मार्फत उपस्थित रहावे यात कसूर केल्यास फिर्यादीद्वारे सदर १० दिवसांच्या समामीनंतर कोणत्याही वेळी रु.५०, १६०/ – (रुपये सत्तर हजार एकशे साठ फक्त) रक्कम आणि न्यायालयाद्वारे योग्य असेल त्याप्रमाणे शुल्क व व्याजासह एकत्रित रक्षमेकरिता हुकूमनामा न्यायालयाच्या आदेशाने प्राप्त करण्याचा अधिकार असेल.

माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले. आज दिनांकीत २७ एप्रिल, २०२५

निबंधकाकरित शहर दिवाणी न्यायालय, बृहन्मुंबईकरित मे. व्ही.बी. तिवारी अंण्ड कंपर्न फिर्यादींचे वकीर मेबा.८९७६१४३१३

न्यायालय कक्ष क्र.८१२ मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालय संक्षिप्त दावा क्र.३७८/२०२१ (दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कलम ओ व्ही आर. २०(१-ए) अन्वये) तक्रार सादर: १६.०१.२०२१;

तक्रार दाखल: ०५.०४.२०२१;

दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ. ३७, नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स. युनियन बँक ऑफ इंडिया (ई-कॉर्पोरेशन बँक), बाँकंग कंपनीज (उपक्रमाचे प्राप्ती व हस्तांतर) कायदा १९८० अन्वये स्थापन झालेली बँक, यांचे क्षेत्रिय कार्यालय-२८, मित्तल चेंबर्स, २रा मजला, नरीमन पाँईट, मुंबई-४०००२१ आणि यांचे शाखा कार्यालय-कॉर्पोरेशन बँक, ५२०, मांगीरीष इमारत, तठमजला, एल. जे. रोड क्रांस, माहिम, मुंबई-४०००१६, शाखा व्यवस्थापक स्वी गोयल,

श्री. मोहम्मद अरशद खान, निझामुद्दीन मोहसिन अर्ल खान यांचा मुलगा, ऋ.०५, तळमजला, ए-०१ गीतांजली नगर, माटुंगा लेबर कॅम्प, धारावी, मुंबई-४०००१७.

वय वर्षे यांचे मार्फत.

आदेशानुसार)

श्री. मोहम्मद अरशद खान, निझामुद्दीन मोहसिन अली खान यांचा मुलगा

वरनामित प्रतिवादी (न्यायालय कक्ष क्र.८१ एच.एच.जे. **श्री. संग्राम एस** श्रिं<mark>दे</mark> यांच्या अध्यक्षतेत दिनांक १०.०२.२०२५ रोजीच्य

ज्याअर्थी बरनामित फिर्यादींनी दिवाणी प्रक्रिया १९०८ चे सांकेतकाताचे आदेश ३७ चे नियम २ अन्वये प्रतिवादी विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. फिर्यादींनी विनंती केली आहे की: –

- अ. असे की, 'प्रकरण आय' अर्थात दाव्याच्या तपशिलानुसार संपुर्ण परतफेड ऱ्यायीक तारखेपासून तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायीक नेवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपासून १३.८५% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज तसेच दिनांक १४.०१.२०२१ रोजी देय थकबाकी रक्कम रु.८०,७२८/ - (रुपये ऐंशी हजार सातशे अञ्चावीस फक्त) ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत.
- ब. सदर न्यायालयाने निवाडा देण्यापुर्वी जमीचा आदेश द्यावा आणि प्रतिवादींचे थकबाकी रक्कम पुर्णपणे वसुलीसाठी वसुली प्रक्रिया करण्यास प्रतिवादींची मालमत्ता अधिभारीत करावी.
- क. असे की, दाव्याचे संपुर्ण शुल्क भरणा करण्याचे प्रतिवादींना आदेश द्यावेत.
- ड. असे की, प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुसा अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे.

तुम्हाला येथे समन्स देण्यात येत आहे की, सदर सूचना सेवेपासून १० दिवसांत तुम्ही यावेळी व्यक्तिशः किंवा तुमच्याद्वारे दिलेले विकलानामा मार्फत उपस्थित रहावे यात कस्स् केल्यास फिर्याटीद्वारे सदर १० दिवसांच्या समाप्तीनंतर कोणत्याही वेळी क.८०,७२८/ – (रुपये ऐशी हजार सातशे अट्टावीस फक्त) रक्कम आणि न्यायालयाद्वारे योग्य असेल त्याप्रमाणे शुल्क व व्याजासह एकत्रित रकमेकरिता हुकूमनामा न्यायालयाच्या आदेशाने प्राप्त करण्याचा अधिकार असेल.

माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले आ<mark>ज दिनांकीत २७ एप्रिल, २०२५</mark>

निबंधकांकरिता शहर दिवाणी न्यायालय, बृहर्न्मुबईकरिता मे. व्ही.बी. तिवारी ॲण्ड कंपनी फिर्यादींचे वकील मोबा.८९७६१४३१३०

NOTICE

Mrs. Uma Mangesh Palekar, a joint member of the SANSKRUTI BLDG. NO. 18-21 Co-Operative Housing Society Limited, having address at 90 feet Road, Thakur Complex, Kandivall East, Mumbai -400101, and holding Flat No.201, in the building of the society, died on 25/02/2025. Mr. Anil Mangesh Palekar, son of the deceased has made an application for transfer of the shares of the deceased member to his name. The Society hereby invites claims or objections from the

heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date: 27.04.2025
Place: Mumbai

SANSKRUTI BLDG. NO. 18-21 CHS Ltd,
Sd/,
Hon. Secretary

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

न्यायालय कक्ष क्र.८' मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालय संक्षिप्त दावा क्र.२४१/२०१९ (दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कलम ओ क्री आर. २०(१-ए) अन्वये)

ओ व्ही आर, २०(१-ए) अन्वये) तक्रार सादर: १०.१०.२०१८; तक्रार दाखल: ०५.०२.२०१९;

दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७, नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स. युनियन बँक ऑफ इंडिया (ई-कॉपोरेशन बँक), बीकिंग कंपनीज (उपक्रमाचे प्राप्ती व हस्तांतर) कायदा १९७० अन्वये स्थापन झालेली बँक, यांचे क्षेत्रिय कार्यालय-युनियन बँक इमारत, ६वा मजला, ६६/८०, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२२ आणि यांचे आखा कार्यालय-युनियन बँक ऑफ इंडिया (ई-कॉपोरेशन बँक), ५२०, मांगीरीख इमारत, तळमजला, एल.जे. रोड क्रॉस, माहिम, मुंबई-४०००१६, शाखा व्यवस्थापक श्री. शाशी भारद्वाज, वय ३८ वर्ष, वार्मित

श्री. मोहम्मद इशाक दस्तगिर शेख, वयः प्रौढ, पताः खोली क्र.१४, आय लाईन, जी सेक्टर, नूर् मस्जिदजवळ, चीताकॅम्प, ट्रॉम्बे, मुंबई-४०००८८.

प्रति, श्री. मोहम्मद् इशाक दस्तगिर शेख

वरनामित प्रतिवादी (न्यायालय कक्ष क्र.८१ एच.एच.जे. श्री. संग्राम एस. शिंदे यांच्या अध्यक्षतेत दिनांक २५.११.२०२४ रोजीच्या आदेशानुसार)

ज्याअर्थी वरनामित फिर्यादींनी दिवाणी प्रक्रिया १९०८ चे सांकेतकाताचे आदेश ३७ चे नियम २ अन्वये प्रतिवादी विरोधात न्यायालयात दावा दाखल केला

आहे. फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

- अ. असे की, 'प्रकरण आय' अर्थात दाव्याच्या तपशिलानुसार संपुर्ण परतफेड न्यायीक तारखेपासून तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायीक निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपासून १३% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज तसेच दिनांक २१.०९.२०१८ रोजी देय थकबाकी रक्कम रु.५७,३४९/ – (रुपये सत्तावन्न हजार तिनशे एकोणपन्नास फक्त है सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत.
- स. सदर न्यायालयाने निवाडा देण्यापुर्वी जमीचा आदेश द्यावा आणि प्रतिवादींचे थकबाकी रक्कम पुर्णपणे वसुलीसाठी वसुली प्रक्रिया करण्यास प्रतिवादींची मालमत्ता अधिभारीत करावी.
- 5. असे की, दाव्याचे संपुर्ण शुल्क भरणा करण्या प्रतिवादींना आदेश द्यावेत.
- असे की, प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुसार अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे.

तुम्हाला येथे समन्स देण्यात येत आहे की, सदर सूचना सेवेपासून १० दिवसांत तुम्ही यावेळी व्यक्तिशः किंवा तुमच्याद्वारे दिलेले विकलानामा मार्फत उपस्थित रहावे यात कसूर केल्यास फियांदीद्वारे सदर १० दिवसांच्या समाप्तीनंतर कोणत्याही वेळी रु.५७,३४९/- (रुपये सत्तावन्न हजार तिनशे एकोणपन्नास फक्त) रक्कम आणि न्यायालयाद्वारे योग्य असेल त्याप्रमाणे शुल्क व व्याजासह एकत्रित त्कमेकरिता हुकूमनामा न्यायालयाच्या आदेशाने प्राप्त करण्याचा अधिकार असेल.

माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात भाले

आज दिनांकीत २७ एप्रिल, २०२५ निबंधकाकारेता शहर दिवाणी न्यायालय, बृह-मुंबईकारेता मे. व्ही.बी. तिवारी अण्ड कंपनी शिवका न्यायालय कक्ष क्र.. मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालय संक्षिप्त दावा क्र.२७/२०२० (दिवाणी प्रक्रिया सांकेतांकाचे कलम ओ व्ही आर, २०(१–ए) अन्वये)

> तक्रार सादर: १२.०२.२०१९; तक्रार दाखल: ०२.०१.२०२०;

जनवर र अतरात वाचिकच्या उत्तराच समस्तः

युनियन बँक ऑफ इंडिया (ई-कॉर्पोरेशन बँक), बौंकं
कंपनीज (उपक्रमाचे प्राप्ती व हस्तांतर) कायदा १९८८
अन्वये स्थापन झालेली बँक, यांचे क्षेत्रिय कार्यालय२८, मित्तल चेंबर्स, २रा मजला, नरीमन पॉईट, मुंबई४०००२१ आणि यांचे शाखा कार्यालय-कॉर्पोरेशन बँक सायन शाखा, तळमजला, केल्पतरु पॉईट, साय-स्कीलजबळ, सायन पुर्व-४०००२२, शाखा व्यवस्थास्त्र श्रीमती रश्मी कुरमारी, वय ३२ वर्षे यांचे मार्फत.
...फिर्चार्द

श्री. ज्योतिराम सिताराम काटकर, वयः प्रौढ, व्यवसाय ड्रान्हर, खोली क्र.६०१, १७/ए, श्री समर्थ को-ऑप.हौ.सो., इंडियन ऑईल नगर, गोवंडी, मुंबई-४०००४३. ...प्रतिवादी

विरूद्ध

श्री. ज्योतिराम सिताराम काटकर


वरनामित प्रतिवादी (न्यायालय कक्ष क्र.८१ एच.एच.जे. **श्री. संग्राम एस** शिं<mark>दे</mark> यांच्या अध्यक्षतेत दिनांक १०.०२.२०२५ रोजीच्य

ज्याअर्थी वस्तामित फिर्यादींनी दिवाणी प्रक्रिया १९०८ ^इ सांकेतकाताचे आदेश ३७ चे नियम २ अन्वये प्रतिवार्ट विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. फिर्या**दींनी विनंती केली आहे की:**–

- अ. असे की, 'प्रकरण एच' अर्थात दाव्याच्या तपिशलानुसार संपूर्ण परतफेड न्यायीक तारखेपासू-तरसम दराने युढील व्याजासह आणि न्यायीक निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपासू-१०.४०% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज तसेच दिनांक ११.०२.२०१९ रोजी देय थकबाकी रक्कम क.२,४०,६६१/- (रुपये दोन लाख नव्यद हजा सहारो एकसप्ट फक्क) ही सरासरी रक्कम प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत.
- ब. सदर न्यायालयाने निवाडा देण्यापुर्वी जप्तीचा आदेश द्यावा आणि प्रतिवादींचे थकबाकी रक्कम पुर्णपण वसुलीसाठी वसुली प्रक्रिया करण्यास प्रतिवादींची
- वसुलीसाठी वसुली प्रक्रिया करण्यास प्रतिवादीं मालमत्ता अधिभारीत करावी. क. असे की, दाव्याचे संपूर्ण शुल्क भरणा करण्या
- प्रतिवादींना आदेश द्यावेत. ड. असे की, प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुसा

अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे.
तुम्हाला येथे समन्स देण्यात येत आहे की, सदर सूचन
सेवेपासून १० दिवसांत तुम्ही यावेळी व्यक्तिशः किंव
तुमच्याद्वारे दिलेले विकलानामा मार्फत उपस्थित रहावे
यात कसूर केल्यास फियांदीद्वारे सदर १० दिवसांच्या
समाप्तीनंतर कोणत्याही वेळी क.२,९०,६६१/ (रुपये
दोन लाख नट्यद हजार सहाशे एकसष्ट फक्त) रक्कम
आणि न्यायालयाद्वारे योग्य असेल त्याप्रमाणे शुल्क व
व्याजासाह एकत्रित रक्कमेकरिता हुकूमनामा न्यायालयाच्य
आदेशान प्राप्त करण्याचा अधिकार असेल.

... माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले आज दिनांकीत २७ एप्रिल, २०२५



chembond केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेड

ईएल-७१, केमबॉण्ड सेन्टर, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४००७१०.

दूर.:(+९१-२२) ६२६४३०००, फॅक्सः(+९१-२२) २७६८१२९४, ई–मेल:<u>cs@chembondindia.com,</u> वेबसाईट:<u>www.chembondindia.com</u> **सीआयएन:** एल२४१००एमएच१९७५पीएलसी०१८२३५

डिमर्ज नोंद तारखेची सूचना

केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेड (डिमर्ज्ड कंपनी) चे भागधारक निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट ज्यांना केमबॉण्ड केमिकल्स स्पेशालिटीज लिमिटेड (रिझल्टिंग कंपनी) चे इक्किटी शेअर्स व्यवस्था योजनेनुसार वाटप केले जातील.

७ एप्रिल, २०२५ रोजी देण्यात आलेल्या माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाच्या आदेशानुसार आणि २२ एप्रिल, २०२५ रोजी प्राप्त झालेल्या औपचारिक आदेशाची प्रमाणित सत्य प्रत, केमबॉण्ड केमिकत्स लिमिटेड (डिमर्ज्ड कंपनी किंवा ट्रान्सफरी कंपनी) च्या सीसी अँड डब्ल्यूटी व्यवसायाचे डिमर्ज्ड कंपनी (रिजल्टिंग कंपनी) ची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या केमबॉण्ड केमिकल्स स्पेशालिटीज लिमिटेडमध्ये विलय करण्याची आणि विलय झाल्यानंतर, चेम्बोंड क्तीन वॉटर टेक्नॉलॉजीज लिमिटेड (ट्रान्सफरर कंपनी क्र.१) चे रिझल्टिंग कंपनी (ऑमलॉमेशन-१) मध्ये विलय करण्याची तरतूद असलेल्या व्यवस्था योजनेला मान्यता देते आणि केमबॉण्ड मटेरियल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (ट्रान्सफरर कंपनी क्र.१), फिरोज सेठना प्रायव्हेट लिमिटेड (ट्रान्सफरर कंपनी क्र.१), फिरोज सेठना प्रायव्हेट लिमिटेड (ट्रान्सफरर कंपनी क्र.४) चे ट्रान्सफरी कंपनीमध्ये विलय करण्याची तरतूद करते. (एकत्रीकरण-२) आणि त्यांच्या संबंधित भागधारकांना कंपनी कायदा, २०१३ (योजना) च्या कलम २३० ते २३२ आणि कलम ६६ अंतर्गत, केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेड (सीसीएल) चे भागधारक जे केमबॉण्ड केमिकल्स स्पेशालिटीज लिमिटेड (सीसीएसएल) चे इकिटी शेअर्स मिळविण्यास पात्र असतील त्यांची खात्री करण्यासाठी, विभाजित करण्याची रेकॉर्ड तारीख ९ मे २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

विभाजित करण्याची रेकांडे तारीख ९ मं २०२५ निश्चित करण्यात आली आहे. सूचना देण्यात येत आहे की, केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेडचे ज्या भागधारकांची नावे डिमर्जर रेकॉर्ड तारखेला (अर्थात ९ मं, २०२५) संबंधित सदस्यांच्या नोंदणी / लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये आहेत त्यांना केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेडमध्ये असलेल्या प्रत्येकी ५ रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या १ (एक) पूर्णपणे भरलेल्या इिकटी शेअरसाठी केमबॉण्ड केमिकल्स स्पेशालिटीज लिमिटेडच्या प्रत्येकी ५ रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या २ (दोन) पूर्णपणे भरलेल्या इिकटी शेअरचे वाटप करण्यास पात्र असेल आणि त्यानुसार केमबॉण्ड केमिकल स्पेशालिटीज लिमिटेडने कोणताही फ्रॅक्शनल शेअर जारी करण्याची आवश्यकता नाही. सदस्यांना विनंती आहे की सीसीएसएल (परिणामी कंपनी) चे इिकटी शेअर्स केवळ योजनेच्या कलम ११.३ मध्ये वाचलेल्या लागू कायद्यांनुसार डीमटेरियलाइज्ड स्वरूपात जारी केले जातील, कारण परिणामी कंपनीला भौतिक स्वरूपात नवीन इिकटी शेअर्स जारी करण्याची

आणि वाटप करण्याची परवानगी नाही. भौतिक भागधारकांचे लक्ष योजनेच्या कलम ११.३

कडे आमंत्रित केले आहे, जे खालीलप्रमाणे पुनरुत्पादित केले आहे: ११.३. रिझल्टिंग कंपनीद्वारे जारी केले जाणारे इकिटी शेअर्स डिमर्ज्ड कंपनीचे शेअर्स डिमर्ज्ड स्वरूपात असलेल्या शेअरहोल्डर्सना डिमर्ज्ड कंपनीचे शेअर्स ज्या खात्यात आहेत किंवा शेअरहोल्डर्सनी डिमर्ज्ड कंपनी आणि/किंवा तिच्या रजिस्टारला लेखी कळवलेल्या इतर खात्यात डीमर्ज्ड स्वरूपात जारी केले जातील, जर अशी सूचना डिमर्ज्ड कंपनी आणि/ किंवा तिच्या रजिस्टारला रेकॉर्ड डेटच्या किमान ७ (सात) दिवस आधी मिळाली असेल.ज्या सर्व शेअरहोल्डर्सकडे डिमर्ज्ड कंपन्यांचे शेअर्स भौतिक स्वरूपात आहेत त्यांना रिझल्टिंग कंपनीने जारी केलेले इक्रिटी शेअर्स डिमॅट स्वरूपात मिळतील, जर डिपॉझिटरी सहभागी असलेल्या त्यांच्या खात्याची माहिती डिमर्ज्ड कंपनी आणि/किंवा तिच्या रजिस्ट्रारला लेखी स्वरूपात कळवली असेल, तर अशी सूचना डिमर्ज्ड कंपनी आणि/किंवा तिच्या रजिस्ट्रारला रेकॉर्ड डेटच्या किमान ७ (सात) दिवस आधी मिळाली असेल.जर रेकॉर्ड डेटच्या ७ (सात) दिवस आधी डिमर्ज्ड कंपनीचे शेअर्स भौतिक स्वरूपात असलेल्या कोणत्याही शेअरहोल्डरकडून अशी कोणतीही सूचना प्राप्त झाली नाही, किंवा कोणत्याही शेअरहोल्डरने सादर केलेल्या तपशीलांमुळे रिझल्टिंग कंपनीच्या शेअर्सचे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट करण्याची परवानगी नसेल, तर असे शेअर्स डिमॅट सस्पेन्स खात्यात ठेवले जातील जे रिझल्टिंग कंपनीच्या संचालकांद्वारे अशा शेअरहोल्डर्सच्या फायद्यासाठी चालवले जातील किंवा लागू कायद्यानुसार प्रदान केल्याप्रमाणे हाताळले जातील आणि लाग् कायद्यानुसार अशा शेअरहोल्डर्सच्या डिपॉझिटरी सहभागींच्या खात्याची माहिती रिझल्टिंग कंपनीला लेखी कळवल्यानंतर, अशा शेअरहोल्डर्सच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींच्या खात्यात जमा केले

सीसीएसएलद्वारे वाटप केले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) मध्ये सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे, लागू नियमांच्या अधीन राहून.

जातील, तोपर्यंत, लागू कायद्यानुसार, भौतिक शेअरहोल्डर्सना डिमॅट सस्पेन्स खात्यात लाभार्थी

डिमर्जर रेकॉर्ड डेटची सूचना कंपनीच्या https://www.chembondindia.com या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइटवर अर्थात बीएसईच्या www.bseindia.com आणि एनएसईच्या www.nseindia.com वर देखील उपलब्ध आहे.

ठिकाण: नवी मुंबई

दिनांक: २५ एप्रिल. २०२५

केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेडकरिता सही/-सुचिता सिंग

कंपनी सचिव व क्षेत्रिय अधिकारी सदस्यत्व क्र.ए४३८३७ chembond केम्बॉण्ड केमिक्ल्स लिमिटेड

ईएल-७१, केमबॉण्ड सेन्टर, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४००७१०.

एमआयडासा, महाप, नवा मुबइ-४००७१०. दूर.:(+९१-२२) ६२६४३०००, फॅक्स:(+९१-२२) २७६८१२९४, ई-मेल:<u>cs@chembondindia.com,</u> वेबसाईट:<u>www.chembondindia.com</u> सीआयएन: एल२४१००एमएच१९७५पीएलसी०१८२३५

टपाल मतदानाची सूचना

कंपनी कायदा, २०१३ (कायदा) च्या कलम १०८ आणि ११० आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम) च्या नियम २० आणि २२ सह वाचलेल्या कायद्याच्या इतर लागू तरतुदी आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ रोजी जारी केलेले सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भित), भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) नियमन, २०१५ (सेबी/लिस्टिंग रंग्युलेशन्स) चे नियमन ४४ आणि कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया संस्थेने जारी केलेले सचिवीय मानक-२ (एसएस-२) च्या प्रत्येकी सुधारित आदेशानुसार, कंपनीने शुक्रवार, २५ एप्रिल, २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (ईमेलद्वारे) पोस्टल बॅलट नोटीस पाठवली आहे ज्यांचे ईमेल आयडी शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५ (कट-ऑफ डेट) रोजी कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदणीकृत आहेत, यांना दिनांक २२ मार्च, २०२५ च्या पोस्टल बॅलट नोटीसमध्ये नमूद केलेल्या बार्बीसाठी कंपनीच्या सदस्यांची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानासह पोस्टल बॅलटद्वारे मान्यता मिळविण्यासाठी यांच्या अनुषंगाने सूचना देण्यात येत आहे.

कंपनीने तिच्या सर्व सदस्यांना ई-मतदान सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने नेंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा नियुक्त केल्या आहेत. ही सुविधा सोमवार, २८ एप्रिल, २०२५ रोजी (सकाळी ०९:००) पासून सुरू होईल आणि मंगळवार, २७ मे, २०२५ (संध्याकाळी १७:००) रोजी संपेल. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएलद्वारे ई-मतदान सुविधा बंद केली जाईल.

कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. वीरेंद्र जी. भट्ट, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (एसीएस: ११५७, सीपी: १२४) यांची नियुक्ती केली आहे आणि त्यांच्या अनुपस्थितीत, श्रीमती इंदुमती झवेरी (एसीएस: २२०९, सीपी: ७२४५) प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांना कायद्यातील तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार पोस्टल मतदान आणि ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी छाननीकार म्हणून नियुक्त केले आहे. ई-मतदानाद्वारे मतदान करू इच्छिणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी या पोस्टल मतदान सूचनेशी जोडलेल्या नोट्समध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि विचारात घेण्यास पात्र होण्यासाठी मंगळवार, २७ मे, २०२५ रोजी (संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत) ई-मतदानाद्वारे तुमची संमती (साठी) किंवा असहमती (विरुद्ध) नोंदवावी.

ज्या व्यक्तीचा ईमेल आयडी कंपनीकडे नोंदणीकृत नाही तो cs@chembondindia.com वर ईमेल लिहून नोटीसमध्ये नमूद केलेल्या सहाय्यक कागदपत्रांसह लॉगिन क्रेडेलियल्स मिळवू शकतो. पोस्टल बॅलट नोटीस कंपनीच्या वेबसाइट www.chembondindia.com किंवा www.evotingindia.com वरून देखील डाउनलोड करता येते.

मतांची छाननी पूर्ण झाल्यानंतर, छाननी करणारा त्याचा अहवाल कंपनीच्या अध्यक्षांना किंवा कोणत्याही संचालकांना किंवा कंपनी सचिवांना सादर करेल. पोस्टल मतपत्रिकेचे निकाल गुरुवार, २९ मे, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी घोषित केले जातील आणि कंपनीच्या वेबसाइट www.chembondindia.com वर प्रदर्शित केले जातील. आणि ते बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) यांना कळवले जातील, जिथे कंपनीचे इकिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत.

ई-व्होटिंगबाबत कोणत्याही शंका/तक्रारींसाठी, सदस्य <u>evoting@nsdl.co.in</u> वर उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि एनएसडीएल ई-व्होटिंग मॅन्युअल मदत विभागाअंतर्गत पाह् शकतात किंवा संपर्क साधू शकतातः श्री. संजीव यादव, ट्रेड वर्ल्ड येथे एनएसडीएलचे सहाय्यक व्यवस्थापक, ए विंग, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परळ, मुंबई-४०००१३, ईमेलः <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा कंपनीच्या अनुपालन अधिकाऱ्याला <u>cs@chembondindia.com</u> वर ईमेल लिहा.

> केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेडकरिता सही/-

ठिकाणः नवी मुंबई दिनांकः २५ एप्रिल, २०२५ सह।/ -सुचिता सिंग कंपनी सचिव व क्षेत्रिय अधिकारी सदस्यत्व क्र.ए४३८३७

hathw@y

हॅथवे केबल ॲण्ड डेटाकॉम लिमिटेड सीआयएन: एल६४२०४ एमएच१९५९पीएलसी०११४२१

सीआयएन: एल६४२०४ एमएच१९५९पीएलसी०११४२१ नोंदणीकृत कार्यालय: ८०२, ८वा मजला, इंटरफेस-११, लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४ दूर.: ०२२-४०५४२५०० वेबसाईट: www.hathway.com ई-मेल: info@hathway.net

कंपनीच्या सदस्यांसाठी सूचना

कंपनीच्या सदस्यांना ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकांनुसार, ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ता कंपनी/एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनीचे राजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट/डिपॉझिटरी सहभागी/डिपॉझिटरीज यांच्याकडे मंगळवार, २२ एप्रिल २०२५ (''कट-ऑफडेट') पर्यंत नोंदणीकृत आहे, त्यांना सदर सूचनमध्ये नमूद केलेल्या ठरावाला मान्यता मिळावी यासाठी एक पोस्टल मतदान सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आती आहे. कंपनीने शनिवार, २६ एप्रिल २०२५ रोजी पोस्टल मतपत्रिकेची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्याचे काम संपूर्ण केले आहे.

कंपनीच्या वेबसाईटवर www.hathway.com थेथे आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस्वर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाईटसवर अनुक्रमे www.bseindia.com येथे आणि www.nseindia.com येथे आणि केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (''केफिनटेक'') यांच्या देबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे पोस्टल मतपत्रिकेची सूचना उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना पोस्टल मतपत्रिकेची सूचना मिळाली नाही, अशा सदस्यांनी वर नमूद करण्यात आलेल्या वेबसाईटसवरून डाऊनलोड करु शकता.

पोस्टल मतपत्रिकेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेले दस्तऐवज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासणीसाठी उपलब्ध आहेत आणि ज्या सदस्यांना सदर दस्ताऐवज तपासायचे आहेत त्यांनी त्यांचा / तिचा / त्याचा फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि ग्राहक आयडी नमूद करून info@hathway.net येथे ई-मेल करु शकता.

ई-मतदानासंबंधी सूचनाः

कंपनी आपल्या सदस्यांना पोस्टल मतपत्रिकेच्या सूचनेत नमूद केलेल्या प्रस्तावित ठरावावर मतदान करण्याचा त्यांचा अधिकार बजावण्यासाठी फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची (''**ई–मतदान'')** सुविधा उपलब्ध करून देत आहे. सदस्यांच्या सहमती किंवा असहमतीचा संवाद फक्त दूस्स्य ई–मतदान प्रक्रियेद्वारे होईल. कंप्रनीने ई–मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केफिनटेक याची सेवा घेतली आहे. सदस्य खाली नमूद केलेल्या कालावधीत आपले मतदान करू शकतात.

, ,	6,
ई-मतदान प्रारंभ	मंगळवार, २९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:०० भाप्रवे
ई-मतदान समाप्ती	बुधवार, २८ मे २०२५ रोजी संध्या. ५:०० वा.भाप्रवे

वरील तारीख व वेळेनंतर ई-मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि त्यानंतर केफिनटेक द्वारा वरील कालावधी संपल्यानंतर ई-मतदान सुविधा अकार्यान्वित करण्यात येईल.

डिमटिरिअलाइज्ड स्वरूपात, छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ई–मेल ॲंड्रेस नोंदविले नाहीत अशा सदस्यांसाठी ई–मतदान करण्याच्या पद्धतीची माहिती पोस्टल मतपत्रिकेच्या सूचनेत देण्यात आली आहे. एखादा सदस्य युजर आयडी आणि पासवर्ड विसरल्यास, ती व्यक्ती कशा पद्धतीने ती मिळव् शकेल / तयार करू शकेल याची माहिती देखील सदर सूचनेत देण्यात आली आहे.

अंतिम मुदतीच्या तारखेला ज्यांचे नाव डिपॉझिटरीज यांचेपाशी असलेल्या सदस्यांच्या राजस्टरमध्ये/ लाभधारक मालकांच्या यादीत आहे, अशी व्यक्ती ई-मतदानात सहभागी होण्यासाठी पात्र समजण्यात येईल. अंतिम मुदतीच्या तारखेनंतर सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना फक्त माहितीसाठी आहे असे समजावे.

ई–मेल ॲड्रेसची नोंदणी / सुधारणा करण्याची पद्धती:

- अ) छापील स्वरूपात समभाग धारण करणारे, ज्यांनी कंपनीपाशी त्यांचा ई-मेल ॲड्रेस नोंदिविलेला नाही / त्यात सुधारणा केलेली नाही असे सदस्य, केफिनटेक, यांच्याकडे एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, एम्बेसी २४७, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३ येथे आवश्यक पूरक दस्तऐवजांसह योग्य प्रकारे भरलेले आणि स्वाक्षरी केलेल्या आयएसआर-१ प्रपत्र (कंपनीच्या वेबसाईटवर www.hathway.com येथे उपलब्ध आहे) सादर करून त्यांच्या ई-मेल ॲड्रेसची नोंदणी / सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.
- ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीकडे त्यांच्या ई-मेल ॲड्रेसची नोंदणी / मुधारणा केली नाही अशा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे डिमॅट खाते जेथे आहे. अशा डिपॉझिटरी सहभागींकडे त्याची नोंदणी / सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

सदर ठराव मंजूर झाल्यास, तो ई-मतदानाच्या शेवटच्या तारखेला म्हणजेच बुधवार, मे २८, २०२५ राजी मंजूर झाल्याचे मानले जाईल. ई-मतदानाचे निकाल शुक्रवार, मे ३०, २०२५ राजी किंवा त्यापुर्वी जाहीर करण्यात येतील आणि ते कंपनीच्या वेबसाईटवर www.hathway.com येथे व केफिनटेक यांच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे प्रदर्शित करण्यात येतील. हे निकाल त्याच वेळी स्टॉक एक्सचेंजेसला कळविण्यात येतील आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात प्रदर्शित करण्यात येतील.

र्इ-मतदानासंबंधी काही प्रश्न असल्यास सदस्यांनी केफिनटेकची वेबसाईट https://evoting.kfintech.com.येथे ई-मतदानासाठी उपलब्ध असलेल्या डाऊनलोड्स'' भागातील ड्रॉपडाऊन मेनूत उपलब्ध असलेला हेल्प' आणि 'एफएक्यूज' विभाग / ई-मतदान वापरण्याविषयी माहिती पुस्तिका पहावी.

ई-मतदानासंबंधी प्रश्न / तक्रारी, काही असल्यास, संपर्काचा तपशील:

श्री. शशिधर एस. मन्नवा, उपाध्यक्ष केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड

सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गाचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा,

फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद ५०० ०३२ ईमेल: evoting@kfintech.com

टोल-फ्री क्रमांक: १८००-३०९-४००१ सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी ९:०० (IST) ते संध्याकाळी ६:०० पर्यंत (IST)

अजव सिंग ठिकाण : मुंबई प्रमुख कॉपोरेट लीगल, कंपनी सचिव व मुख्य अनुपालन अधिकारी दिनांक : एप्रिल २७, २०२५ (एफसीएस-५१८९)

संचालक मंडळाच्या आदेशादारे

सही /-

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

ार्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येते की. माझे मशील **श्री. ब्रिजेश नरेंद्र शाह** हे खालील अनुसूची तविस्तर नमुद केलेल्या मालमत्तेचे एकमेव मालक आहेत गझ्या अशिलांनी असे घोषित केले आहे की. त्यांच वडील श्री. नरेंद्र हिमतलाल शाह हे श्री. हिमांशु ऊर्प यक्त मालक होते. सदर **श्री. नरेंद्र हिमतलाल गा**र यांचे ०९.०४.२०२४ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात यांची पत्नी १) श्रीमती ज्योतीबेन नरेंद्र शाह, त्यांची नुले २) श्री. हिमांशु ऊर्फ हेमांशु नरेंद्र शाह व ३) श्री ग्रामदार व प्रतिनिधी आहेत. सदर १) श्रीमती ज्योतीलेन नरेंद्र शाह व २) श्री. हिमांशु ऊर्फ हेमांशु नरेंद्र शाह यांर्न दर मालमत्तेमधील स्वर्गीय श्री. नरेंद्र हिमतलाल शा यांचे ५०% अविभाजीत शेअर्समधील त्यांचे एकत्रित २ रे अविभाजीत शेअर्स माझे अशील **श्री. ब्रिजेश नरेंद्र शाह** यांच्या नावे मृक्त करण्याकरिता नोंद मृक्तता करारनाम रण्याचे मान्य केले आहे.

सदर श्री. हिमांशु ऊर्फ हेमांशु नरेंद्र शाह यांनी सदर मालमनीमधील त्यांचे ५०% अविभाजीत शेअर्स माझे अशील श्री. क्रिजेश नरेंद्र शाह यांच्याकडे विक्री करण्याचे मान्य केले आहे आणि दैनंदिन व्यवहारात नोंद विक्री करारनामा केला जाईल.

जर कोणा ज्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, विक्री, अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक, ताबा, जमी, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकार कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ताकंडे सर्व पृष्ठवर्थ दस्तावंजांच्या प्रतिसिह कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजप्यात वेईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्मष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुरू करतील.

मालमत्तेची अनुसुची

पलॅट क्र.१०१, क्षेत्रफळ ६१६ ची.फु. कार्पेट क्षेत्र, १ला मजला, गौरव हाईटस् को-ऑपरेटिव्ह हीर्सिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, पंचशील एन्वलेव्ह, महावीर नगर, कांदिवली (पिरचा) मुंबई-४०००६७, जमीन सीटीएस क्र.१२८/ए, १२८/१ ते ३६, गाव कांदिवली, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे सर्व भाग व खंड. आज दिनांकीत २६ एप्रिल, २०२५

सही/– आर. जे. चोथानी– वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

जाहिर नोटीस

परिशिष्ट क. १६ (उपविधी क. ३५ अन्वये)

या नोटीसव्दारे तमाम लोकांना कळविण्यात ये की,माझे अशिल **श्री मंगल संतोषकुमार पांडे** राहणार **२/बी, २०३/२०४ पर्वई विहार** कॉम्प्लेक्स,आय.आय.टी.रोड,पवई,गोपाल शर्मा मेमोरीयल शाळेजवळ, पवई, मुंबई-४०० ०७६ हे आहेत. या संस्थेचे मुळ सभासद कै लक्ष्मण गोपाल राऊ यांचे दिनांक १८.०१.२०१६ रोजी निधन झालेले आहे. राहणार सदनिका क्र. ००१, तळ मजला, इमारत क्र ५/डी विंग, कृष्णगिरी एस.आर.ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, संघर्ष नगर, चांदिवली फार्म रोड, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००७२ यांचे नावे आहे. त्यांचे पश्चात **श्रीमती सविता लक्ष्मण राज** (पत्नी) आणि श्री हर्षद लक्ष्मण राऊ (मुलगा) असे वारसदार आहेत. त्यांना अलॉटमेंट लेटर ऑर्डर क्र. जा.क्र.ब. २०/जमीन/६४/२००८-०९ बोरीवली दिनांक १०/०४/२००८ रोजी वनविभाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली पूर्व, मुंबई-४०० ०६६ व्दारे यांना सदनिका मिळालेली होती. आता ही सदनिका **श्री मंगल संतोषकुमार पांडे** यांचे नावे दुय्यम निबंधक कुर्लाव्दारे रजिस्टर करणार आहोत. आणि रजिस्टर करण्याकरीता त्यांना संस्थेव्दारे ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे. या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/ मालमत्तेत असलेले भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी कोणी वारसदार किंवा अन्य मागणीदार/ हरकतदार यांच्याकडुन हक्क गागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासुन **१४** दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे संस्थेकडे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्ती कड़न हक्क मागण्या किंवा हरकर्त सादर झाल्या नाहीत तर सभासदाचे संस्थेच्या भांडवलीतील/ मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर

करण्यात येईल. दिनांकः २७/०४/२०२५ ठिकाणः मुंबई-४०० ०७२

सही/-ॲडो.आर.एस.यादव एम.कॉम./एलएल.बी. ७ए/ए विंग ००४,शिवनेरी सी.एच.एस लि., संघर्षनगर,बांदिवली फार्म रोड,साकीनाका, अंधेरी पुर्व,सुंबई-४०० ०७२

अशा कोणत्याही हक्क मागण्या/ हरकत आल्या तर

त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही

सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई ११२, सौरभ बिल्डींग, मोदी इस्टेट, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलीस स्टेशन समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८६

जाहीर नोटीस

गोरेगाव नागरी सहकारी पतपेढी, मुंबई. अे /३१९, दिंडोशी वसाहत, जनवैद्य मार्ग, गोरेगांव (पूर्व), मुं. ४०० ०६५ Assistant Registrar Co-op Societies Recovery, Ghatkopar (w) Gen. Outward No. 117 Date 25/04/2025 अर्जदार जाब देणार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक १/५/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता आपण स्वत: अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी.

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रू.	जाब देणार क्र
۶.	श्री. राजेंद्र रतिलाल कारेलिया	३/३/२०२५	२२४६	४३,५९०/-	१
۶.	श्री. सुनिल जगन्नाथ गुप्ता	-"-	-"-	-"-	2
₹.	श्री. पद्माकर बाबुराव म्हात्रे	-"-	-"-	-''-	ą
٧.	सौ. सुगंधा परशुराम मगदूम	३/३/२०२५	२२४७	८९,४४३/-	१
ч.	श्री. प्रकाश कोंडिबा सकपाळ	-"-	-"-	-"-	7
ξ.	श्री. श्रीकांत संतोष जाधव	-"-	-"-	-"-	n
૭.	श्री. शिवाजी श्रीपती शिंदे	३/३/२०२५	२२४८	९२,४४७/-	१
८.	सौ. सई शिवाजी शिंदे	-"-	-"-	-"-	7
۶.	श्री. संतोष भगवान साळुंखे	-"-	-"-	-"-	n
१०.	श्री. उत्कर्ष वीरेंद्र सिंह	३/३/२०२५	२२४९	१,३१,१४८/-	8
११.	श्री. अमित रामबुझावत यादव	-"-	-"-	-"-	7
१२.	श्री. असीफ अकरम खान	-"-	-''-	-"-	ş
१३.	श्री. सलिम हाजी चोप्रा	३/३/२०२५	२२५०	६७,३९६/-	१
१४.	श्री. हासम उमर पायक	_'''_	-''-	-"-	7
۲۷.	श्री. मोहम्मद अयुब ईब्राहिम शेख	-"-	_'''_	-"-	ş
ξ.	श्री. निकेतन शशिकांत भुर्के	३/३/२०२५	२२५१	४,६९,०५१/-	१
१७.	श्री. नारायण वामन झुलपे	-"-	-''-	-"-	2
१८.	सौ. स्वाती निकेतन भुर्के	-''-	-''-	_'''_	ş
१९.	श्री. भानुदास सोनू वारंग	३/३/२०२५	२२५२	३६,४३३/-	१
₹٥.	श्री. नागेश बाबू शेट्ये	-"-	-''-	-"-	7
११.	श्री. रोहन राजाराम पाटील	-"-	-"-	-"-	ş
२२.	श्री. निरंजन लगनदेव ठाकूर	३/३/२०२५	२२५३	३५,२०१/-	१
₹₹.	श्री. मनिषकुमार देवेंद्र ठाकूर	_'''_	-"-	_'''_	7
٧.	श्री. बिरेंद्र लगनदेव ठाकूर	_'''_	-"-	_'''_	ş
۲۷.	श्री. राकेश रामसिंग राजपूत	३/३/२०२५	२२५४	६२,९९५/-	१
ξ.	श्री. अनुज महामणीराम कनोजिया	_'''_	_''_	_'''_	7
ان.	श्री. रामसिंग शंकर राजपूत	_'''_	-"-	_''_	ş
२८	श्री. राधेश्याम रामचंद्र दबे	३/३/२०२५	२२५५	१,१४,७०४/-	१
२९	श्री. कैलासनाथ ठाकूरप्रसाद गुप्ता	_''_	_''_	_''_	7
₹0.	श्री. सुहास पांडुरंग शिंदे	_'''_	_''_	_'''_	ş
३१.	श्री. मारियो हेरी फर्नांडीस	३/३/२०२५	२२५६	९९,३३२/-	१
₹ २ .	श्री. ॲन्थोनी विल्यम डिसजा	_''_	_''_	_''_	7
३ ३.	श्री. विल्सन डी. चेट्टीयार	_''_	_''_	_''_	ş
₹४.	श्री. सुरज सुखदेव दास	३/३/२०२५	२२५७	२,३०,४३२/-	१
३५.	श्री. आसाराम भेराराम हिकन	_'''_	_''_	_'''_	2
₹ξ.	श्री. सुरेश जेहल यादव	_''-	-''-	_''_	ş
₹७.	श्री. आनंदा दत्ताराम आचरेकर	३/३/२०२५	२२५८	२,४४,७६३/-	१
₹८.	श्री. प्रमोद महादेव सानप	_''_	_''_	_''_	7
३९.	श्री. नितीन गंगाराम शिंदे	_'''_	_''_	_"_	ş
٧٥.	श्री. गणेशन आमुदा	३/३/२०२५	२२५९	२,२६५,६९/-	१
४१.	श्री. वेलमुरुगण पेरुमल	_''_	_''_	_"_	2
82.	श्री. थंगावेल शिवलिंगम	_"_	_''_	-"-	3
٧٦.	श्री. कविता रंगास्वामी	_'''_	_''_	_''	8
88.	श्री. रितेश अच्छेलाल गुप्ता	३/३/२०२५	२२६०	१,७२,०९१/-	8
84.	श्री. बाळकृष्ण शिवाजी पागम	_"_	_''_	-"-	?
४६.	श्री. रिशी ओमप्रकाश गुप्ता	_''_	_''_	_''	3
s 4. s'u.	श्री. वैभव शांताराम बामणे	३/३/२०२५	२२६१	२,५४,८१५/-	8
٠٠.	जाः प्रमुप्त साताराम भागप	4/4/1017	1142	1,70,057/	,

४९. | श्री. सुभाष अनंत सावंत -"- -"- -"- ३ ही नोटीस आज दिनांक २५/०४/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे.



श्री. अनंत तुकाराम म्हामणकर

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहमुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई.